

Date: 11-08-2021

The General Manager,
Department of Corporate Services – Listing,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code: 509895

Dear Sir,

Sub: NEWS PAPER ADVERTISEMENT

We are enclosing herewith News Paper advertisement published on 10-08-2021 in the Newspapers Free Press Journal (English) and Nav-Shakti (Marathi) for our 117<sup>th</sup> Annual General Meeting scheduled to be held on September 08, 2021 at 11.30 A.M.

Thanking you,

Yours Faithfully, For **HINDOOSTAN MILLS LIMITED.** 

KAUSHIK N KAPASI

these

Company Secretary & Compliance Officer

FCS 1479

Corporate Office: 402, Pharma Search House, B.G. Kher Road, Maya Nagar, Worli, Mumbai 400018, India. Registered Office: Shivsagar Estate "D" Block, 8th floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400018, India. T. +91-22-61240700 Email: <a href="mailto:contact@hindoostan.com">contact@hindoostan.com</a>

CIN: L17121MH1904PLC000195 www.hindoostan.com

#### **CENTRAL RAILWAY** SUPPLY, INSTALLATION, TESTING & **COMMISSIONING OF OUTDOOR** SIGNALING EQUIPMENTS

**OPEN E-TENDER NOTICE** No. CR-PA-ST-CN-2021-01, Dated 07.08.2021

DY.CSTE(C)DR, Central Railway, Dadar, for and on behalf of the President of India, invites Open E-Tenders through website https://www.ireps.gov.in for following works - 1. Name of work: Supply, installation, testing & commissioning of outdoo Signaling equipments at Salpa, Wathar, Palsi and Jaradendeshwar stations and at interlocked LC gates along with indoor and outdoor work for provision of IBS between Salpa-Wathar section in between sections in Pune-Satara section in connection with work of Pune - Miraj doubling. E-Tender No.: CR-PA-ST-CN-2021-01. Cost of the work: ₹ 16,67,11,518.46 Earnest Money Deposit (EMD): 0. Cost of tender form: 0 (Nonrefundable). Completion Period: 18 Maintenance Period: 12 Months. For all the above E-tenders the date & time of closing of tender 02.09.2021 at 15.00 Hrs. and date & time of opening of tender: 02.09.2021 after 15.30 Hrs. Note:- (1) The prospective tenderers are requested to visit the website https:// www.ireps.gov.in for all the details or tender from time to time before the date of closing of submission of tender to note any changes / updates corrigenda, if any. (2) Tenderer should participate electronically only in above E-tender through website https:// www.ireps.gov.in & submission of manual offers against the said E-tender is not allowed. Manual offer if submitted shall neither be opened nor be considered. (3) The above mentioned E-tender shall be available for submission of bid from 19.08.2021 and up to 15.00 Hrs. on 02.09.2021 on the website https:// www.ireps.gov.in. (4) The bidders will have to make payment towards Earnest Money Deposit (EMD) & Tender Document Cost (TDC) against E-tenders through online payment (Payment Gateway) modes like net banking, debit/credit cards etc. available on website https://www.ireps.gov.in portal. (5) For any enquiry, may contact at our office address - Divisional Signal & Telecommunication Engineer, 1st Floor, Dy. CE(C), Pune Office, Private Road, Near Hotel Sheraton Grand (Old Le-Meridien), Central Railway Pune - 411 001 or on Phone No. 020-

Divisional Signaling & স্ট্ Telecommunication Engineer, এ Construction, Central Railway, Pune. RailMadad Helpline 139

and other applicable costs and charges

way etc. attached to the said Bungalow.

virendra.ghanwat@encorearc.com

Date: 10.08.2021

Place: Gurugram

Place: Mumbai

Date: August 5, 2021

Deposit are mentioned below :

Description of the immovable Property

(Secured Assets)

All that piece and parcel of Bungalow No. B-5, adm. 101.93 So

Mtrs. (Carpet) in Dnyaneshwar Co-operative Housing Society Ltd., constructed on Plot No.51 out of the Survey No.68, Hissa

No.2A (Old Survey No.122/2 (P) of village Azde- Golivali, Taluka Kalyan, District Thane and **bounded as follows: On or** 

towards North: By the Bungalow No.35A, On or towards South: By the Bungalow No.34A, On or towards East: At the

back Bungalow No.24A & B, On or towards West: By the Road

Together with all the furniture, fixtures, electrical fittings, sanita-

tion and all the rights of easement, approaches, internal road,

vill be automatically extended to the very next working day

Creditor's website i.e., http://www.encorearc.com/

secured creditor on mobile no.+91-7045728788 or email at

26105880/26105892.

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given that Mr. Dipesh Popatial Mehta ("Owner") is the member of Jai Girnar Premises Co-operative Society Limited ("Society") and holding under mentioned Shares of Society and sole and bsolute owner and seized and possessed o and well and sufficiently entitled to under mentioned Flat and have agreed to sell Shares and Flat and all rights, title, interests benefits etc. in respect thereof unto and in favour of my client/s, free from all

Any and all entities/persons including bank/s and/or financial institution/s having any rights, title, benefit, interest, claims biections and/or demands etc. in respect of the under mentioned Shares and/or Fla including any claims and objections as and by way of sale, exchange, lease, sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, transfer, devise, bequest, share, uccession, gift, maintenance, easement trust, tenancy, sub-tenancy, license, occupation, possession, attachment, family arrangement /settlement, decree and/or order of any Court of Law, contracts agreements, partnership, any arrangement, lispendens or otherwise howsoever is/are hereby required to make the same known in writing, along with certified true copy of the supporting documentary evidence of such claims, rights, objections, interest, etc., to the undersigned at the under-mentioned address within Fifteen (15) days from the publication hereof, failing which such rights title, benefits, interests, objections, claims and/or demands etc., if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and it shall be deemed and accepted that there oes not exist any such claim, right, interest objection etc. in respect of the unde mentioned Shares and Flat and the transaction of sale and transfer between the Owner and my client/s shall be completed respective of any claims, rights, interest biection etc., if any

SCHEDULE OF DESCRIPTION OF SHARES AND FLAT

All that 5 (Five) fully paid up shares of Rs.50/ (Fifty) each bearing Distinctive Nos. 221 to 225 (both inclusive) comprised in **Duplicate Share Certificate No.90** (Original Lost Share Certificate No.45) dated 1st January 1978 issued by "Jai Girnar Premises Co-operative Society Limited" a society registered under provisions of The Maharashtra Co-operative ties Act, 1960, under Registration No BOM/GEN / 1004/1977 dated 5th December 1977 and having its registered office at 69, Tardeo Road, Mumbai – 400 034 and esently standing in the name of Owner. AND

Flat bearing No.401 area admeasuring approximately 110 square meters carpet or the 4th Floor of the building known as "Ja Girnar" constructed on the plot of land earing C. S. No. 2/404 and 404 of Tarded Division situate, lying and being at 69, Tardeo Road, Mumbai - 400 034 and being in Registration District of Mumbai City.

Dated This 10th Day of August 2021.

Reserve

16,00,000

(Rupees

Lakh only

**Authorised Officer** 

**Encore Asset Reconstruction Company Limited** 

Earnest Mone

eposit (EMD

Rs.

11,60,000/

(Rupees

even Lak

Sixty

Thousand

Encore Asset Reconstruction Company Private Limited Encore ARC Corporate office Address: 5th Floor,

Plot No. 137, Sector- 44, Gurugram - 122002, Haryan

Notice for Sale of Immovable Property

Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 and

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower, Co-Borrow

and Guarantor that the below described immovable property mortgaged/charged to Encore AR

acting in its capacity as trustee of EARC-Bank-015 Trust ("Secured Creditor"), the symboli

ossession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will b

sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on 13.09.2021, fo

recovery of Rs.77,98,605/- (Rupees Seventy-Seven Lakh Ninety-Eight Thousand Si

Hundred and Five only) due to the Secured Creditor as on 25.07.2021 from Borrowe

Co-Borrower, Mortgagors, Guarantor Mr. Machhindra Ratan Patil, Mrs. Ujwala Machhindr


Patil and Mr. Ravindra Dashrath Patil with further interest at agreed rate till date of recov

The description of secured assets with details of Reserve Price and Earnest Mone

proviso to Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Ritesh K. Jair Advocate - High Court, Bombay Abbas Building, 1st Floor, Room No. 22 Jalbhai Street, Grant Road (East) Mumbai - 400 004

### **RAIL WHEEL FACTORY**





ites electronic tender for the following work online through the website http://www.ireps.gov.i om experienced/reputed contractors in the field. Tender No. Oue Date & Time 30/08/2021 Tender closing at 14:15 Hrs.
Scope of Work Carriage of Steel Scrap consisting Carriage of Steel Scrap consisting Carriage

of Condemned Axles from Various Condemned Wheelsets from Vari Railway Units to RWF. Railway Units to RWF Distance slab Above 1000 kms 9000 MT st.Tender Value Rs.4,33,80,000 Rs.3,88,80,000/ MD Amount Rs.3,66,900/-Jiten K. Ajmera Rs.3,44,400/-

PRINCIPAL CHIEF MATERIALS MANAGER

#### **PUBLIC NOTICE**

Contract Period 12 (Twelve) months from the date of commencement of Work

NOTICE is hereby given to the General Public that We, Mr. Dharmendra L. Sainani. Intending to offer our property described herein below as a mortgage to ICICI Bank Ltd., by way of security to secure the banking facility granted to M/s. Autostar Lubricants And Grease Pvt Ltd. by the said ICICI Bank Ltd.

#### Description of the Property :-

Flat NO. 5 (Also known as Flat No. 705) admeasuring 750 sq.ft. built up on 7th floor, A Wing, in a society known as Mota Mansion Co-operative Housing Society Limited, constructed on land bearing Plot NO. 61 of Village Oshiwara, situated at, Swami Samarth Nagar, Andheri (W), Mumbai-400 053.

It is further notified that the following Original Documents pertaining to above referred property is misplaced, not available and not traceable which is as under

Sr. No.	Name of Documents
	Original Agreement of Transfer dated 06.12.1998 between D Vishnu SamandasMulchandani, therein called "Transferor" an Shri LachhmandasLilaramSajnani, therein called "Transferee alongwith Registration Receipt

Original Articles of Agreement dated 07.12.1987 between M/s. Deepak Enterprises, therein called "Developers" and Dr. Vishnu SamandasMulchandani, therein called "Flat Holder" alongwith

If any person/persons or institutions claim to have any charge encumbrance, right, interest or entitlement of whatsoever nature over the said property or any part thereof, they should make known the same in writing along with supporting document and evidence thereof to **M/s Bejai and Co.**, Advocates and Notary, having their office at 102, 1st floor, Bldg No. 28, Harsh Vihar, Sector 1, Shanti Nagar, Mira Road (E), Thane 401 107; within 14 days from the date of publication of this notice failing which the mortgage with said ICICI Bank Ltd. shall be complete without reference to any such claim, right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatsoever nature of

Place :- Mumbai Date:-10.08.2021 Mr. Dharmendra L. Sajnan

.... Applicar

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400 051

Application No. 127 of 2021

Quantum Park Co-operative Housing Society Limited, CTS No. D/1084 (PT)/B/2/A, Union Park,

Village Bandra, Khar (West), Mumbai-400 052 **VERSUS** 

AHCL-PEL, 1, Rock Dale, St. Sebastian Road, Near Mehboob Studio, Bandra (West), Mumbai-400 050

Jivesh Developers and Properties Pvt. Ltd., 1st Floor, Samir Complex, St. Andrews Road, Bandra (West), Mumbai-400 050 Ace Housing & Constructions Ltd., (Formerly Capricorn Construction Ltd. 1, Rock Dale, St. Sebastian Road, Near Mehboob Studio, Bandra (West), Mumbai-400 050.

Patel Engineering Limited. Patel Estate, Jogeshwari (West), Mumbai-400 102.

Mr. Rajat Patel, 27, Raj Hem, V. M. Road, JVPD Scheme, Mumbai-400 056.

Khar Gulab Nagar Jaihind CHSL. CTS. No. 1084 (PT) of Village Bandra, Bandra (West), Mumbai-400 050

Khar Gulab Nagar Trimurti CHSL. CTS. No. 1084 (PT) of Village Bandra, Bandra (West), Mumbai-400 050

The Hon'ble Chief Executive Officer Slum Rehabilitation Authority. 5<sup>th</sup> Floor, Griha Nirman Bhavan, Kala Nagar, Bandra, Mumbai-400 051 Maharashtra Housing and Area Development Authority,

Griha Nirman Bhavan, Kala Nagar, Bandra, Mumbai-400 051

## **PUBLIC NOTICE**

Take the notice that the above application has been filed by the applicant unde section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotior of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

applicable nulses against the Opportents above membridge.
The applicant has prayed for grant of certificate of entitlement of unilatera conveyance of the land admeasuring 4242.90 Sq. Mtrs. bearing CTS. No D/1084/B/2/A situate, lying and bearing at Bandra-Danda, Khar (West), Mumbai-400 052 of Village Bandra, Khar (West), Mumbai-400 052 in Mumba Suburban District of Mumbai in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 26.08.2021 at 03.00 p. m. The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 26.08.2021 at 03.00 p. m. before the undersigned together with any documents, he / she / they want/s to produce in support of his / her objection / claim / demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at that time to collect the written reply, if any filed b

the interested parties. If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever agains the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any orde / certificate / judgment is passed against such interested parties and the matte will be heard and decided ex-parte.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s, 5A of the MOFA, 1963.

# **LIME CHEMICALS LIMITED**

The Borrower, Co Borrower, Mortgagors and Guarantor may treat this notice as 30 days sale

notice and are hereby given a last and final opportunity to discharge the liability in full as

stated above within 30 days from the date of this notice failing which the assets will be sold

as per terms and conditions published in this Sale Notice as well as link provided hereunder

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Secure

For any clarification/ information, interested parties may contact the Authorised officer of the

CIN: L24100MH1970PLC014842: Registered Office: 404/405, Neco Chambers, Plot No. 48, Sector - 11, Rajiv Gandhi Road, C.B.D. Belapur (E), Navi Mumbai - 400 614. Tel.: 022-27561976 • Email: cs@limechem.com · Website: www.limechem.com:

NOTICE is hereby given that the 51st Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Wednesday, 25th August, 2021 at 11.30 a.m through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as mentioned in the AGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made thereunder and General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and January 13, 2021 of the Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI Circular dated January 15, 2021. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

As per the aforesaid MCA and SEBI Circulars, electronic copy of the AGM Notice together with the Annual Report of the Company for the financial year 2020-21 is being sent to all Members whose registered email IDs are available with the Company/RTA The AGM Notice and the Annual Report will also be available on the Company's website www.limechem.com, BSE Limited's website www.bseindia.com.

The Company is providing the remote e-voting facility as well as e-voting facility during the meeting. The remote e-voting period begins on Sunday, the 22nd August, 2021 at 9.00 A.M. and ends on Tuesday, the 24th August, 2021 at 5.00 P.M. During this period, Members may cast their vote electronically. Thereafter, the remote e-voting modules shall be disabled by NSDL for voting. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM facility but shall not been entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM. The members who have not registered their email addresses with the Company/RTA or Depository Participants can also cast their vote through the remote e-voting system or through e-voting during the meeting and the detailed procedure for remote e-voting and e-voting is given in the AGM Notice.

Manner of registering email IDs: In case the same are not already registered: (i) Members holding shares in physical form, may send an email request to evoting@ nsdl.co.in along with the following details - folio no., name, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of any address proof; (ii) Members holding shares in demat form may

register their email IDs with their respective Depository Participants ('DPs'). The Annual Report with Notice of AGM and the procedure for remote e-voting as well as e-voting facility during the meeting has been sent to Members who have registered their email IDs. The same is also available on the Company's website at www.limechem.com.

For LIME CHEMICALS LIMITED

Runel Saxena Place: Mumbai Date: August 10, 2021 Company Secretary

# HINDOOSTAN MILLS LTD.

CIN: L17121MH1904PLC000195
Registered Off.: Shivsagar Estate "D" Block, 8th floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400018

Phone: 022 61240700

■ Email : contact@hindoostan.com ■ www.hindoostan.com 117TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 117th Annual General Meeting ("AGM") of the members o Hindoostan Mills Limited ("the Company") is scheduled on Wednesday, September 08, 2021 at 11.30 A.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM" facility in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 ("Act" and Rules framed thereunder read with General Circular No. 02/2021 dated 13" January 2021 and Securities and Exchange Board of India (the "SEBI") vide its circula SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, without the physical presence

The Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent only through electronic mode to those Members, whose names appear in the rs/Beneficial Owners maintained by the Depositories as on benpos date .e. Friday, August 06, 2021 and whose email address es are registered with the Company Depositories. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility on

The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM would be provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.hindoostan.com, and o BSE Limited at www.bseindia.com respectively, and on the website of the Central Depository Services (India) Limited (CDSL') at https://www.evotingindia.com. Necessary arrangements have been made by the Company with CDSL to facilitate Remote e-voting and E-voting

The Members who have not registered their e-mail addresses are requested to register the e-mail addresses with the Company/the Company's Registrar & Transfer Agent (RTA), to

For registering e-mail address, the Members are requested follow the below steps Members holding shares in physical mode and who have not updated their e-mail addresse are requested to update their email addresses by writing to the Company a complaint@hindoostan.com or to RTA at helpdesk@computechsharecap.in along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member

. Members holding shares in dematerialised mode are requested to register / update thei email addresses with the relevant Depository Participants.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGN and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through Reservoting and E-voting during the AGM and attending the AGM through VC/OAVM Notice further given that pursuant to section 91 of the Companies act, 2013 read with the

Companies (Management and Administration) Rules 2014, the register of members shall remain closed from Monday, September 06, 2021 to Wednesday, September 08, 2021 (both By Order of the Board of Director

For HINDOOSTAN MILLS LIMITED

KAUSHIK KAPAS Company Secretary FCS 1479

# **PUBLIC NOTICE**

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION IN ITS COMMERCIAL DIVISION **INTERIM APPLICATION NO. 467 OF 2021** 

COMMERCIAL EXECUTION APPLICATION NO. 1729 OF 2018

AWARD DATED 29<sup>™</sup> APRIL, 2015, IN TERMS OF CONSENT TERMS PASSED BY RETIRED JUSTICE S. N. VARIAVA

... Applicants/ Claimants Manish K. Ajmera & Jiten K. Ajmera Judgment Creditors In the matter between: .. Applicants/ Claimants Manish K. Ajmera &

Versus

Ketan T. Shah And Vijay Kamal Properties Pvt. Ltd. & Ors **Judgment Creditors** ...Judgment Debtor

...Respondents

TAKE NOTICE THAT in the captioned matter, pursuant to Order dated 26th July 2021, passed by the Hon'ble Bombay High Court (Coram: A. K. Menon, J.), Court Receiver, High Court, Bombay, has been appointed as per prayer clause (a-1) (i) to aforesaid I.A. No. 467 of 2021, as Receiver of Wings C & D of the Building known as "Gaurav Discovery" being constructed on the Plot bearing Survey No. 263(part) corresponding to CTS No. 2841 (part) admeasuring 14,469.55 sq. mtr., situated at New Mahakali Nagar, behind TATA Power House, Marve Cross Road, Village Malvani, Malad (West), Mumbai – 400 094 with all powers under

Order 40 Rule 1 of the Code of Civil Procedure, 1908, including the power to obtain appropriate approvals from various authorities including the Slum Rehabilitation Authority at the costs, charge and expenses of the Judgment Debtor, for Flats listed in Exhibit "B-1" to the Interim Application (as reproduced hereinbelow) but excluding Flat Nos. 304/D, 403/D, 404/D, 603/D, 701/D and 904/D in the C & D Wings of the Building known as "Gaurav

**EXHIBIT - B-1** 

Discovery".

	EXTIDIT — D-T								
Building No. 1 Gaurav Discovery Wing – "C"									
Sr.	Sr. As per approved To be rea			ead as	Area in sq. ft.				
No.	Pla	ın			(carpet area)				
	Floor	Flat Nos.	Floor	Flat Nos.					
	Gr./stilt		Gr./stilt						
	1st Floor		Podium						
1.	4th floor	401	3rd floor	301	596.44				
2.	5th floor	502	4th floor	402	451.99				
3.	6th Floor	602	5th Floor	502	451.99				
4.	7th Floor	702	6th floor	602	451.99				
5.	8th floor	802	7th floor	702	451.99				
6.	9th floor	902	8th floor	802	451.99				
7.	10th floor	1002	9th floor	902	451.99				
8.	12th floor	1201	11th floor	1101	596.44				
9.	12th floor	1202	11th floor	1102	451.99				
10.	13th floor	1301	12th floor	1201	596.44				
11.	13th floor	1302	12th floor	1202	451.99				
12.	14th floor	1401	13th floor	1301	596.44				
13.	14th floor	1402	13th floor	1302	451.99				
14.	14th floor	1403	13th floor	1303	451.99				
15.	15th floor	1502	14th floor	1402	451.99				
16.	15th floor	1503	14th floor	1403	451.99				
17.	16th floor	1602	15th floor	1502	451.99				
18.	17th floor	1702	16th floor	1602	451.99				
19.	17th floor	1703	16th floor	1603	451.99				
20.	18th floor	1801	17th floor	1701	596.44				
21.	18th floor	1802	17th floor	1702	451.99				
22.	18th floor	1803	17th floor	1703	451.99				
23.	19th floor	1901	18th floor	1801	596.44				
24.	19th floor	1902	18th floor	1802	451.99				
			TOTAL		11714.46				
1									

			TOTAL		11714.46		
Building No. 1 Gaurav Discovery Wing – "D"							
Sr. No.	As per ap	proved	To be r		Area in sq. ft.		
-110.	Floor	Flat Nos.	Floor	Flat Nos.	(carpet area)		
	Gr./ Stilt	1 144 11551	Gr./ Stilt	T Idt Hooi			
	1st Floor		Podium				
25	3rd Floor	301	2nd floor	201	596.44		
26 27	3rd Floor 3rd floor	302 303	2nd floor 2nd floor	202 203	596.44 413.77		
28	3rd floor	304	2nd floor	204	413.77		
29	4th floor	402	3rd floor	302	596.44		
30	4th floor	403	3rd floor	303	413.77		
31	5th floor	501	4th floor	401	596.44		
32 33	5th floor 5th floor	502 503	4th floor 4th floor	402 403	596.44 413.77		
34	5th floor	504	4th floor	404	413.77		
35	6th floor	601	5th floor	501	596.44		
36	6th floor	602	5th floor	502	596.44		
37	6th floor	603	5th floor	503	413.77		
38 39	6th floor 7th floor	604 701	5th floor 6th floor	504 601	413.77 596.44		
40	7th floor	701	6th floor	602	596.44 596.44		
41	7th floor	704	6th floor	604	413.77		
42	8th floor	802	7th floor	702	596.44		
43	8th floor	803	7th floor	703	413.77		
44	9th floor	901	8th floor	801	596.44		
45	9th floor	902	8th floor 8th floor	802	596.44		
46 47	9th floor 10th floor	904 1001	9th floor	804 901	413.77 596.44		
48	10th floor	1001	9th floor	902	596.44		
49	10th floor	1003	9th floor	903	413.77		
50	11th floor	1101	10th floor	1001	596.44		
51	11th floor	1102	10th floor	1002	596.44		
52	11th floor	1103	10th floor	1003 1004	413.77		
53 54	11th floor 12th floor	1104 1201	10th floor 11th floor	1101	413.77 596.44		
55	12th floor	1202	11th floor	1102	596.44		
56	12th floor	1203	11th floor	1103	413.77		
57	12th floor	1204	11th floor	1104	413.77		
58	13th floor	1301	12th floor	1201	596.44		
59	13th floor	1302 1303	12th floor	1202	596.44		
60 61	13th floor 13th floor	1303	12th floor 12th floor	1203 1204	413.77 413.77		
62	14th floor	1401	13th floor	1301	596.44		
63	14th floor	1402	13th floor	1302	596.44		
64	14th floor	1403	13th floor	1303	596.44		
65	14th floor	1404	13th floor	1304	413.77		
66		1501	14th floor	1401	596.44		
67 68	15th floor 15th floor	1502 1503	14th floor 14th floor	1402 1403	596.44 413.77		
69	16th floor	1601	15th floor	1501	596.44		
70	16th floor	1602	15th floor	1502	596.44		
71	16th floor	1603	15th floor	1503	413.77		
72	17th floor	1701	16th floor	1601	596.44		
73	17th floor	1702	16th floor	1602	596.44		
74 75	17th floor 17th floor	1703 1704	16th floor 16th floor	1603 1604	413.77 413.77		
76	18th floor	1801	17th floor	1701	596.44		
77	18th floor	1802	17th floor	1702	596.44		
78	18th floor	1803	17th floor	1703	413.77		
79	18th floor	1804	17th floor	1704	413.77		
ı			TOTAL		28237.45		

GRAND TOTAL (C + D WINGS) = 39951.91 sq. ft., i.e. 3711.62 sq. mtrs.

ADDRESS:

Office of the Court Receiver, High Court, Bombay, Bank of India Building, 2nd Floor, M. G. Road, Fort, Mumbai – 400 023

Dated this 10th day of August, 2021

(Mr. D. N. Kher) **Court Receiver Bombay High, Court** 

# मराठी मनाचा आवाज



www.navshakti.co.in

किमत ३ रुपये

**LOCOMOTIVE WORKS** 

CORRIGENDUM

CMM/CLW/DKAE/E Procurement/CORRIGENDUM/ 13, Dated: 05.08.2021. The following Corrigendum is issued. Sl. No. 41. Tender Notice no: Sl. no. 54 of PCMM/CLW/ Dankuni/ E-Procurement/21-22/14 Dated: 01-07-2021, Tender No: 34212505, Tender Opening Date is to be read as "18-08-2021" in place of "03-08-2021". The Prospective/likely suppliers are

PR2-175 For PCMM/CLW/DKAE Like us on: www.facebook.com/clwrailways

requested to look up the website

www.ireps.gov.in for details.

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the Public that we are investigating the title of SHRI ASHOK BHAVARLAL LODHA & SMT. RAJSHREE ASHOK LODHA, for the Flat and Garage more particularly described in the Schedu hereunder written.

ALL PERSONS having any claim in respec thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession lease, lien or otherwise howsoever are hereby requested to inform about the same in writing to the undersigned at their Office at 501, Niranjan, 99, Marine Drive, Mumbai - 400 002 within 14 days from the date hereof failing which, the claim o claims, if any of such persons or persor will be considered to have been waived and/or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY Interest in Five (5) fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive No. 211 to 215 (both inclusive) embodied in Share Certificate 43 of Jogani Apartment Cooperative Housing Society Limited and incidental to that, rights to use and occupy Flat No. 1103 admeasuring 885 sg. ft. built up area on the 11th floor along with Garage . 9 in the building known as JOGAN APARTMENT of Jogani Apartment Cooperative Housing Society Limited situated at 29-B, Dongarshi Cross Road, Walkesh war, Mumbai-400 006 bearing C.S. No.198 of Malabar & Cumballa Hill Division and building consist of Stilt + 13 Floors with 2 lifts and constructed in the year 1978. Dated the 10th August, 2021

(NIRAJ PUNMIYA)

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI TRANSFER APPLICATION NO. 95 OF 2020

L.D. SUIT NO. 33 OF 2018

R.A.E. SUIT NO. 1522 OF 2016 1) The Trustees of the N. M. Petit Charity Funds Having their Trust Office Situated at UCO Bank Building, 355-359, Dr. D. N. Road, Fort Mumbai-400 001 2. Sir Dinshaw Maneckjee Petit

Bart Age 51 years, Occupation Landloard 3. Mr. Darious Sorabji Cambhatta Age 72 years, Occupation

Business 4. Mr. Rustom Nanabhoy Jeejeebhoy, Age 66 years, occupation

5. Lady Laila Petit Age 47 years, occupation **Business** 

Mrs. Firozee Darious Cambhatta. Age 70 years, Occupation

Mr. Ardeshir Behram Kaikhushroo Dubash. Age 73 years, occupation Rusiness All Nos. 2 to 7 Trustees of the N. M. Petit Charity Fund having their

Building, 355/359, Dr. D. N. Road, Fort, Mumbai-400 001 ...Plaintiffs/Applicants Nawroz R. Billimoria, Asst. operating office Properties.

Trust Office At Uco Bank

Versus 1) Mrs. Puran Irani, Flat No. I/C.

Block No. C/2,) Def. No. 1 in L.D. Suit Avabai Petit Street, Balaram Street, Grant Road, Mumbai 400007

and

legal

Heirs

Representatives of Late Mr. Framroze Ardeshir Malbarwalla and Jehangirji Malbarwalla, Deft. No. 1 in RAE Suit

if any, Flat No. C/2, (Flat adjoining Flat No. C1) in Bai Avabai Petit Street, Balaram street, Grant Road, Mumbai-400

Miss. Hilloo Hormusji Ichhaporia, Deft. No. 2 in RAE Suit

Age occupation not known Block No. 5, Flat No. 1, Ground Floor, Mahella Patel Agiary Lane, Bai Avabai Petit Chawl, Grant Road Mumbai 400007 Defendants/Respondents

The Defendant/Respondent No.

2 abovenamed. WHEREAS, Mr. Nawroze R. Billimoria, Plaintiffs/Applicants

(Rep. Of the Plaintiff) has taken out above TRANSFER APPLICATION NO. 95 of 2020 dated 08th October, 2020 before the Hon'ble Chief Judge for assignment of L.D. Suit No. 33 of 2018 pending before Court Room No. 16 and RAE Suit No. 1522 of 2016 pending before Court Room No. 6 to one Trial Court i.e. either in Court Room No. 16 or in Court Room No. 6 so that they can be heard and for such other and further reliefs, as prayed in application. YOU ARE hereby warned to

appear in this Court in person or by a pleader duly instructed on the 17th August, 2021 at 2.45 p.m. in the afternoon to show cause against the application failing wherein, the said application will be heard and determined ex-parte.

You may obtain the copy of the said Application from Court Room No. 1 of this Court.

Given under the seal of this Court, this 22nd day of April, 2021 Sd/-Registrar

**UCO BANK (2)** Dr. D.N. Road, Fort, Mumba

Please refer to our Public Notice For Eauction Sale Of Immovable Properties
published in this newspaper on
08.08.2021. In this notice please read
Reserve Price & Earnest Amount
Deposit in Sr. No. 3 Reserve Price
Rs. 14.11 Lakhs instead of Rs. 15.68
Lakhs & Earnest Money Amount Deposit
Rs. 1.4.11 Lakhs instead of Rs. 1.57 Lakhs
and in Sr. No. 4 Reserve Price Rs. 15.39
Lakhs instead of Rs. 17.10 Lakhs &
Earnest Money Amount Deposit Rs. 1.54
Lakhs instead of Rs. 1.71 Lakhs.
Other content remain the same.

TAKE NOTE THAT MR. ABDULGADIR KOTHAWALA, during his lifetime was the tenant in respect of the Room No. 7

NOTICE

3rd Floor, Netterwala Building, 171, Saife lubilee Street, Mumbai-400 003 during his fetime, the said deceased had prepare nis last Will and testament thereby gave bequeathed and device all his right title and interest in the said premises and the enancy rights of the said premises and the permanent alternative accommodation in favour of his wife MRS. MARIYAM W/o. ABDULQADIR KOTHAWALA and his nephew ABDEALI NAZARHUSAIN NETTERWALA. The said decease expired on 17th July 2018, leaving behind nim MRS. MARIYAM W/o. ABDULGADIR KOTHAWALA and his nephew ABDEAL NAZARHUSAIN NETTERWALA The sai MRS. MARIYAM W/o. ABDULQADIR KOTHAWALA was recognised a Member of the AL-SA'ADAH CHS. LTD. having, address at Ibrahim Rehmatullah Road, Bhendi Bazar Area, Mumba 400 003 and holding flat 27TH Floor, situated at Ibrahim Rehmatullah Road, Bhend Bazar Area, Mumbai-400 003 hereinafte referred to as "the said Premises", have been allotted by SBUT in lieu of Roon No. 7, 3<sup>rd</sup> Floor, Netterwala Building 171, Saifee Jubilee Street, Mumbai

Alternate Accommodation. That the said MRS. W/o. ABDULQADIR KOTHAWALA also expired in Mumbai on 5th July, 2020 thereby eaving behind herself the beneficiary ABDEALI NAZARHUSAIN NETTERWALA as heirs & lega representatives to inherit immovable 8 movable properties including Unit No A-2707 in AL-SA'ADAH CHS. LTD. on 27<sup>T</sup> Flr., situated at Ibrahim Rehmatullah Road Bhendi Bazar Area, Mumbai 400 003. TAKE FURTHER NOTE THAT ABDEAL NAZARHUSAIN NETTERWALA have

400 003 by way of Ownership as Permane

applied to the Society for transfer of shares and membership in his name. The Society hereby invites claims objections from the heir or heirs or other claimants / objector of objectors to the transfer of the said shares and interes of the deceased member in the capital property of the Society within a period o 20 days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his / her / their claims objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital / property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital /propert

under the bye-laws of the society. Place : Mumbai Date: 10th August, 2021

For and on behalf of The AL-SA'ADAH CHS, LTD.

of the society in such manner as is provide

Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that [1] MR. KAMLESH CHIRANJILAL GUPTA AND [2] MR. PRAVIN CHIRANJILAL GUPTA, hereinafter referred to as "the Owners" are the bsolute Owners in respect of Flat No. 702, admeasuring 132.61 square meters built-up area on the Seventh Floor together with 2 (Two) car parking spaces in the stilt in the said building known as "Phalguni" being constructed of land being Plot No. 1/11, CTS No. 416-A Sarojini Naidu Road, North Avenue Santacruz (West), Mumbai – 400 054 hereinafter referred to as "the said Premises" and holder of 5 (Five) Shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each fully paid up bearing distinctive Nos. 86 to 90 issued under certificate No. 19 ssued by The Phalguni Co-operative Housing Society Limited, hereinafter referred to as "the said Shares" more particularly described in the Schedule nereunder written. The Owners have btained Home Loan and have created charge in respect of the said Premises and said Shares in favour of Deutsche Bank and subject to the charge of Deutsche Bank, the said Premises and he said Shares are free from all other charges and encumbrances, claims and demands. The Owners are negotiating for Sale of the said Premises along with

All persons having any claim, against in to or upon the above referred said Premises or any par thereof by way of inheritance agreement, contract, sale, mortgage ossession, gift, lease, sub-lease enancy, leave and license lien, charge trust, maintenance, attachment asement or otherwise are required to notify the same in writing along with the apporting documentary evidence to the indersigned at 11-A, Gulmohar, S. Road, Khar (West), Mumbai- 400 052 within 10 (Ten) days from the date ereof otherwise it will be deemed that there are no claims and/or that the same are waived and it will be presumed that the said Premises along with the said Shares are free of all encumbrances and the certificate will be issued accordingly. The Schedule hereinabove referred to

the said Shares with my client. I am

nstructed by my client to investigate the

title of the Owners in respect of the said

remises and said Shares.

DESCRIPTION OF PROPERTY Flat No. 702, admeasuring 132.6 quare meters built-up area on the Seventh Floor together with 2 (Two) car parking spaces in the stilt in the said ouilding known as "Phalguni" being onstructed of land being Plot No. 1/11 CTS No. 416-A, Sarojini Naidu Road North Avenue, Santacruz (West) Mumbai - 400 054 and holder of 5 Five) Shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each fully paid up bearing distinctive Nos. 86 to 90 issued under certificate No. 19 issued by The Phalguni Co-operative Housing Society Limited.

Date:- 10/08/2021 Place:- Mumbai.

M/s. K. N. Gandhi & Co., **Chartered Accountants** 

11-A, Gulmohar, 1st Floor,S.V. Road, Khar (West), Mumbai-400 052.

### जाहीर सूचना

माझे अशील एक पुष्पगंगा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. हे याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा व उप जिल्ह्यातील सुभाष रोड, विले पार्ले(पूर्व), मुंबई-४०० ०५७ येथे स्थित पुष्पगंगा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड(७ फ्लॅट्स, २ कमर्शिअल परिसर आणि २ गॅरेज्सच्या संलग्नीत तळ+४ वरील मजले) च्या मालकीचे पुष्पगंगा अपार्टमेंट अशा ज्ञात त्यावरील उभ्या इमारतीसह मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा व उप जिल्ह्यातील विले पार्ले(पूर्व), मुंबई चा मोजमापीत ५६५.२० चौ.मीटर्स संलग्नीत ८७.२० चौ.मी सेटबॅक क्षेत्र (नेट प्लॉट क्षेत्र ४७८ चौ.मीटर्स) सीटीएस क्र.६४७ धारक जिमनीचे ते सर्व भाग व विभागाच्या सर्व मिळकतीसाठी (यानंतर सदर मिळकत असा उल्लेख) पूर्णपणे जप्तीत आणि ताब्यात आणि अन्यकाही चांगले आणि प्रक हक्कदार आहेत.

१६ जून २०१७ रोजीच्या युनीलॅट्रल डीड कन्वेयन्सच्या विलेखांतर्गत, सोसायटीने सदर मिळकतीचे अभिहस्तांकन प्राप्त केले.

२० जुलै २०२१ रोजीच्या नोंदणीकृत विकास करारांतर्गत ,माझे अशिल केत्स्न इंटरप्राईझेस

यांना सदर मिळकतीसाठी सोसायटीद्वारे विकास हक्क मंजूर केले. माझे अशीलांनी मला सदर मिळकतीसाठी सोसायटीच्या नामाधिकारांची तपासणी

करण्याकरिता सूचित केले आहे. सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागांच्या संदर्भामध्ये कोणताही हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध जसे की, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १०२, अथर्व पॅलेस, मानस पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्रार्थना समाज रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७ येथे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, सर्व तसे हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध

#### वरील उल्लेखित मिळकतीचे परिशिष्ट

मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा व उप जिल्ह्यातील सुभाष रोड, विले पार्ले(पूर्व), मुंबई-४०० ०५७ येथे स्थित पुष्पगंगा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (७ फ्लॅट्स, २ कमर्शिअल परिसर आणि २ गॅरेज्सच्या संलग्नीत तळ+४ वरील मजले) च्या मालकीचे पुष्पगंगा अपार्टमेंट अशा ज्ञात त्यावरील उभ्या इमारतीसह मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा व उप जिल्ह्यातील विले पार्ले(पूर्व), मुंबई चा मोजमापीत ५६५.२० चौ.मीटर्स संलग्नीत ८७.२० चौ.मी सेटबॅक क्षेत्र (नेट प्लॉट क्षेत्र ४७८ चौ.मीटर्स) सीटीएस क्र.६४७ धारक जिमनीचे ते सर्व भाग व विभाग

दिनांक: १०.०८.२०२१ ठिकाण: मुंबई

त्यागित समजले जातील.

टी.एस. पटवर्धन वकील

सही /



एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड एनकोर एआरसी कॉर्पोरेट कार्यालयाचा पत्ताः ५ वा मजला, प्लॉट क्र. १३७, सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००२, हरियाणा

## स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई - लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता नियम ८ च्या तरतुदी आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९ च्य तरतुदी अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सुचना.

खालील उल्लेखित स्थावर मिळकत एनकोर एआरसी **ईएआरसी-बँक-०१५ ट्रस्ट**चे ट्रस्टीच्या क्षमतेत कार्यरत **(''तारण धनको'')** कडे गहाण/प्रभारीत असून तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे त्याचा सांकेतिक कब्जा . प्रेप्यात आला असून कर्जदार, सह-कर्जदार, गहाणदार, हमीदार मे अल्टेयर इंजिनिअर्स त्यांचे प्रोप्रायटर श्री. नरेंद्र कांतीलाल दोशी यांच्याद्वारे, श्री. नरेंद्र कांतीलाल दोशी, श्रीम. ममता नरेंद्र दोशी आणि जयशंकर हरीचंद्र सोलंकी यांच्याकडून २५.०७.२०२१ रोजीचे तारण धनकोकडे थकित असलेले रु ४७,१४,९००/- (रुपये सत्तेचाळीस लाख चौदा हजार नऊशे मात्र) त्यासह वसुलीच्या तारखेपर्यंत मंज्रीत ७७,१७,५०७/ – (७५५ साराज्याका साख चारा स्थार नजरा नाग) प्रात्त बचुाल्या ताराज्याचा नागूरा ज्याज आणि अन्य प्रयोज्य मुल्य आणि प्रभाराच्या वसुलीकरिता १३,०९.२०२१ रोजी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहें ' या तत्त्वावर ती विकण्यात येणार आहे. तारण मत्तेचे वर्णन यासह राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम चा तपशिल खालीलप्रमाणे :

स्थावर मिळकतीचे वर्णन (तारण मत्ता)	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम (इअर)
गाव मुलुंड, तालुका-कुर्ला, जिल्हा – मुंबई उपनगर जिल्हा येथील प्लॉट क्र. ए-१०, सीटीएस क्र. २९, ३२(णा.), ६१७ आणि ६१७ येथे स्थित ''सायप्रस को–ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लिमिटेड'' म्हणून ज्ञात इमारतीमधील 'हैं' विंगमधील ६व्या मजल्यावरील क्षेत्र मोज. ७५० चौ. फू.(बांधिव) च्या निवासी फ्लॅट क्र. ६०३ चे ते सर्व माग आणि विभाग.	रु. १,१६,००,०००/- (रुपये एक कोटी सोळा लाख मात्र)	रु. ११,६०,०००/ – (रुपये अकरा लाख साठ हजार मात्र)

. इअर भरणा तारीख आणि लिलावाच्या तारखेस सार्वजनिक सुट्ट्या जाहीर झाल्यास ही तारीख आपोआण नगेचच्या कामकाजाच्या पुढील दिवशी घेतली जाईल.

कर्जदार, सह-कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांना सदर सूचना ही ३० दिवसांची विक्री सूचना आहे आणि याद्वारे सदर सूचनेच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत वरील उल्लेखित दायित्व कर्ज परत करण्यार्च शेवटची आणि अंतिम संधी देण्यात येत आहे. कसर केल्यास सदर मत्तेची विक्री सचनेमधील अटी आणि शर्ती आणि तसेच खाली पुरविलेल्या लिंक अनुसार विक्री करण्यात येतील. विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलांकरिता कृपया तारण धनकोचे संकेतस्थळ म्हणजेच

http://www.encorearc.com/ यावर देण्यात आलेली लिंक पहावी. मोबाईल क्र. +९१-७०४५७२८७८८ वर संपर्क करावा किंवा virendra.ghanwat@encore

arc.com यावर इमेल करावा.

दिनांक: १०.०८.२०२१ ठिकाण : गुरुग्राम

जाहीर सूचना

श्री. सुरेश रघु शेट्टी हे चारकोप सी व्ह्यू सीएचएस लि.

चे सभासद, दुकान क्र.१३, तळ मजला, प्लॉट क्र.६

आरएससी-२५, सेक्टर-८, चारकोप, कांदिवर्ल

(पश्चिम), मुंबई- ४०० ०६७ चे मालक असून त्यांचे

. कोणतेही नामनिर्देशन न करता २२-०४-२०२१ रोजी

निधन झाले. सौ. भारथी सरेश शेडी, सोसायटीमार्फर

मयत सभासदांची विधवा पत्नी आणि कायदेशी

वारसदार याद्वारे सदर सोसायटीच्या मिळकतीमधील

मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे

हस्तांतर होण्यास वारसदार किंवा इतर

दावेदार/आक्षेपदार यांच्याकडून दावे किंवा आक्षेप

असल्यास ते सदर सचनेच्या प्रसिध्दीपासन १४

दिवसात दाव्या/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी

मदतीत जर दावे / आक्षेप प्राप्त झाले नाहीत. त

सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्य

मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय

सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यार

सोसायटी मोकळी असेल. जर दावे/ आक्षेप

व्यवस्थापिकय समितीकडे १४ दिवसांत संपर्व

सरेश शेड़ी

यांची पर्त्न

प्राधिकत अधिकारी एनकोर ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड

**₹MANAPPURAM HOME** 

मनप्परम होमे फायनान्स लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील.

कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव आणि कर्ज

खाते क्रमांक/शाखा

सुशिल फुलचंद वैश्य/ रेखा सुशिल वैश्य/

पीयु९०पीयुएलओएनएस०००००५००२६९३/

विरार

दिनांक : १०.०८.२०२१

ठिकाणः मुंबई

# The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

# दि सह्याद्रि सहकारी बँक लि., मुंबई

मुख्य कार्यालयः ४४६, जे.एस.एस. रोड, चिरा बाझार, मुंबई-४०० ००२ शाखा कार्यालय येथे सह्याद्रीनगर, चारकोप, कांदिवली (प.) शाखा, मुंबई-४०० ०६७ दुर. क्र.: (०२२)–२२०५ ४६४३/२२०१ ७४७७/२२०१ ६७७० ईमेलः recovery@thesahyadribank.com / sahyadriho@rediffmail.com

#### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

#### (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचित जोडपत्र IV अनुसार)

न्याअर्थी, दि सह्याद्री सहकारी बँक लि. त्याचे नोंदणीकृत कार्यालय येथे ४४६, जे.एस.एस. रोड, चिरा बाझार, मुंबई - ४०० ००२ आणि शाखा कार्यालय येथे सह्याद्रीनगर, चारकोप, कांदिवली (प.) शाखा, मुंबई-४०० ०६७ याचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२(सरफैसी कायदा) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचता कलम १३(२) आणि १३(१२) अन्वये प्रदत्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०.०५.२०२१ रोजी रजिस्टर्ड ए/डी आणि २१.०५.२०२१ रोजी पोचपावतीद्वारे दि. १२ मे, २०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदारांच्या पत्त्यावर म्हणजेच

१) श्री. सलाउद्दीन उस्मान हलकारे (कर्जदार - एचवायपीटीएल कर्ज खाते क्र १००५१८१४००००१०१ आणि ओडी/जीईएन खाते क्र. १००५२०९५०००२०१०) पत्ता येथे फ्लॅट क्र. १०४/१०५-ए, बिल्डिंग क्र. १, हुमेरा पार्क, पठाण वाडी, राणी सती मार्ग, नूरानी मस्जिद समोर. मालाड (प.). मंबई-४०० ०९७.

२) श्रीम. बद्रनिसा सलाउद्दीन हलकारे (सह-कर्जदार १) पत्ता येथे : फ्लॅट क्र. १०४, बिल्डिंग क्र. १, हमेरा पार्क, पठाण वाडी, राणी सती मार्ग, नूरानी मस्जिद समोर, मालाड (पू.), मुंबई-४००

३) श्री. मोहिद्दीन सलाउद्दीन हलकारे (सह-कर्जदार-२) पत्ता येथे : फ्लॅट क्र. १०४, बिल्डिंग क्र. १, हुमेरा पार्क, पठाण वाडी, राणी सती मार्ग, नूरानी मस्जिद समोर, मालाड (पू.), मुंबई-४००

४) श्री. शामसुद्दीन सलाउद्दीन हलकारे (हमीदार-१) पत्ता येथे : फ्लॅट क्र. १०४, बिल्डिंग क्र. १, हमेरा पार्क, पठाण वाडी, राणी सती मार्ग, नूरानी मस्जिद समोर, मालाड (पू.), मुंबई-४०० ०९७. २) श्री. सचिन पांडुरंग कदम (हमीदार-२) पत्ता येथे : बी/१०२, मातोश्री नगर सी.एच.एस.एल.

पार्क जवळ, मिरा-भाईंदर रोड (पू.), ठाणे-४०११०७.

यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम एचवायपीटीएल कर्ज खाते क्र. . १००५१८१४००००१०१ - रु. ५५,४९,४७३/- (रुपये पंचावन्न लाख एकोणपन्नास हजार चारशे त्र्याहत्तर मात्र) दि. ३० एप्रिल २०२१ अनुसार आणि ओडी/जीईएन खाते क्र. १००५२०९५०००२०१० – रू. ५८.७६.१३२/-(रुपये अठावन्न लाख शहाात्तर हजार एकशे बत्तीस मात्र) दि. ३० एप्रिल. २०२१ अनसार त्याच्या . प्रत्यक्ष वसुलीपर्यत चक्रीवाढ व्याजावरील सांविधानिक दराने पुढील व्याज आणि त्यावरील अन्य प्रभाराचा (थकबाकी रक्कम) परतावा सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत

उपरोक्त नमुद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार यांनी सदरह् रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे. कर्जेदार/सह-कर्जदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस सांगण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून सदरह अधिनियमाचे सरफैसी कायदा सहवाचित नियम ८ च्या कलम १३(४) अन्वये दिनांक २२ जुलै, २०२१ रोजी याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: उपरोक्त नमुद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशार देण्यात येतो की. उक्त मिळकतीशी व्यवहार करु नये आणि सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा दि सह्याद्री सहकारी बँक लि. त्याचे शाखा कार्यालय येथे सह्यादीनगर. चारकोप कांदिवली (प.) शाखा, मुंबई-४०० ०६७ यांच्या एचवायपीटीएल कर्ज खाते क्र. १००५१८९४००००१०१ - रु. ५५,४९,४७३/ - (रुपये पंचावन्न लाख एकोणपन्नास हजार चारशे त्र्याहत्तर मात्र) दि. ३० एप्रिल, २०२१ अनुसार आणि ओडी/जीईएन खाते क्र १००५२०९५०००२०१० - रु. ५८.७६.१३२/- (रुपये अञ्चावन्न लाख शह्यात्तर हजार एकशे बत्तीस मात्र) दि. ३० एप्रिल, २०२१ अनुसार त्याच्या प्रत्यक्ष वसुलीपर्यत चक्रीवाढ व्याजावरील सांविधानिक दराने पुढील व्याज आणि त्यावरील अन्य प्रभाराच्या रकमेच्या भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप- कलम (८) च्या

तरतृदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे स्थावर मिळकतीचे वर्णन :

दुकान क्र. ०५, गंगा निवास, मोजमापित अंदाजे ४२२ चौ.फूट बिल्टअप क्षेत्र, चिंचोळी बंदर रोड येथे स्थित, क्रॉस लिंकिंग रोड, मालाड (प.), मुंबई-४०० ०६४, जमिन धारक सर्व्हे क्र. ४४६/४/१ सीटीएस क्र. १०५८, गाव मालाड, तालुका बोरिवली, जि. मुंबई उपनगर येथील

	सही/-
दिनांक : ०७/०८/२०२१	प्राधिकृत अधिकारी
ठिकाण: मुंबई	दि सह्याद्री सहकारी बँक लि., मुंबई

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

पूर्वीचे मनप्पुरम होम फायनान्स प्रा. लि.

सीआयएनः यु६५९२३के१२०१०पीआयसी०३९१७९

**नोंदणी कार्यालयः** IV/४७०ए, (जुना)डब्ल्यू/६३८ए(नवीन) मनप्पुरम हाऊस, वलपाड, थ्रिसुर, केरळ ६८०५६७

कॉर्पो. कार्यालयः मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, युनिट क्र. ३०१ ते ३१५,ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड,

अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९३., महाराष्ट्र. दर. क्र. : ०२२-६६२११०००, संकेतस्थळ: www.manappuramhomefin.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी **मनप्परम होम फायनान्म लि. (''एमएएचओएफआयएन'')** चे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲण्ड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट \*(ऑक्ट), २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम

१३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सुचना प्राप्त

झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार आणि सहकर्जदार यांना बोलाविण्यासाठी मागणी सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी सदरह \*(ॲक्ट) च्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीचा नियम ९ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा

वापर करून खालील वर्णिलेल्या मिलकृतीचा **मांकेतिक कड्या** घेतला आहे. विशेषतः कर्जटार आणि मर्वमामान्य जनतेला मचना याटारे देण्यात येते की

त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा संबंधित प्रत्येक मिळकतीकरिता नमद नसा

ज्या संदर्भात हितसंबंध निर्माण

केलेले आहेत त्या तारण मत्तेचे

फ्लॅट क्र. ४०५. साई शहारा अपार्टमेंट.

इमारत क्र. २, प्रगती नगर, मोरेगाव

नालासोपारा पर्व ४०१२०९. महाराष्ट्र

मागणी सचना

पाठविल्याची तारीख

आणि थकबाकी रक्कम

१७.०४.२०२१

आणि

**₹. ६८७६१७.७७/**−

सूचनेची

तारीख

०६.०८.२०२१

प्राधिकृत अधिकारी

मनप्पुरम होम फायनान्स लि.

सही/

### बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda ferred des ED - desiden

स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट ब्रांच १ला मजला, बँक ऑफ बडोदा, २. १७/बी. हॉनिमन सर्कल, मुंबई-४०० ०२३ ई-मेल : sammum@bankofbaroda.com

मबीः०२ःबीडीआयएलः४२१ (रजिस्ट<u>र्ड</u> ए.डी.)

### मे. भारती शिपायार्ड लिमिटेड (आता भारती डिफेन्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अशी ज्ञात)

ऑबेरॉय चेंबर्स खख, ६४६, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३. ३०२, वेकफिल्ड हाऊस, स्प्रॉट रोड, बॅलाडई इस्टेट, मुंबई-४०० ००१.

श्री. प्रकाश चंद्र कपूर (संचालक) : फ्लॅट क्र. ४६, ५वा मजला, सीसीआय चेंबर्स, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट,

श्री. विजय कुमार श्रीवास्त (संचालक), ४१०/४११, मित्तल पार्क, रूईया पार्क, जे. आर. म्हात्रे रोड, जुह,

**श्री. विष्णू पुंडलिंक कामथ (संचालक)** : फ्लॅट क्र. १४, ईश प्रसाद २रा मजला, जुनी पोलिस लेन, अंधेरी (पूर्व),

**श्री. बाळकृष्ण पटवर्धन (संचालक),** ४०१, उमेश सीएचएस, एन. पी. ठक्कर रोड, राजपुरिया हॉलजवळ, विलेपार्ले पूर्व, मुंबई उपनगर, मुंबई-४०० ०५७.

श्री. अमूर राधाक्रिश्नन पुरलीधरन राधाक्रिश्नन (संचालक) : ८/७०३, ज्युपिटर सी.एच.एस., एव्हरशाईन मिलेनियम पॅरेडाईज फेज१, ड्रिम पार्कजवळ, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पूर्व, मुंबई-४०० १०१.

श्रीम. शक्ती शर्मा (संचालक) : श्री. रवि शर्मा यांनी पत्नी, ४५, निलहिद एन्क्लेव्ह, लिलदिह, गोलमूरी इस्ट सिंगभूम, जमशेदपुर-८३१००३. **श्री. माधवन श्रीनिवास (संचालक)** : ए-१२, हिरण्य अपार्टमें स्, ६७/६९, ग्रीनवेज रोड एक्स्टे., आर.ए. पुरम

श्रीम. चित्रा चंद्रशेखर (संचालक) : सी ३०९, ओम वैकुंठ को-ऑप. हाऊसिंग सोसा. सिंधी सोसायटी, चेंबूर,

श्री. बाळसुब्रमनियम स्वामीनाथन (संचालक) : फ्लॅट क्र ए-२०३, २रा मजला, दि ब्लिस, प्लॉट क्र. २, ४ आणि ५, सेंक्टर ८/बी, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई-४०० ६१४.

**श्री. चंद्रसेकरन विद्यानाथ स्वामी (संचालक)** : २०, आसरा सोसायटी, राम मंदिर रोड, खेखाडी, वांद्रे-पूर्व, मुंबई-४०० ००५

संदर्भ : मे भारती शिपयार्ड लिमिटेड, (आता भारती डिफेन्स ॲण्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड अशी ज्ञात) आणि तिचे नंचालक/जामिनदार यांना हेतुपुरस्सर कसूरवार म्हणून घोषित करण्यासाठी कारण दाखवा सूचना आणि त्याविरुद्ध अभिवेदन करण्याकरिता संधी

जानपुर फरण्याजारात स्वा आमही तुमच्या उत्तरु खाल्याचा संदर्भ देऊन तुम्हाला हे कळविण्याकारता लिहितो की, व्याज/हमे न भरल्यामुळे ३१.०३.२०११ रोजी बँकेच्या पुस्तकात खाते नांन परफॉर्मिंग ॲसेट झाले. २२,८७२,२९९९ राजा चन्यन्य पुरानामा खोराना न स्ताना जसद जारा. आमही दुम्हाला पुढे की आमच्या बँकेच्या हेतुपुरस्सर कसूरवारांबात्वर एक्झीक्युरिटव्हज् समितीच्या निर्देशानुसार आणि तुमच्या चुक्तीची कृती व कार्यान्वय, विराख /दस्तावेज आणि कंपनी/संस्था/कर्जदार/हमीदार यांनी केलेली/तयार

केलेली लिखागढी या आधारे खालील कारणांकरिता आरबीआय मार्गदर्शक तत्वानुसार कंपनी/संस्था आणि ते संचालक/भागीदार/प्रोप्रायटर/हमीदार यांना हेतुपुरस्र कसूखार म्हणून घोषित केले जावे. कर्जदार मुल्यांकनकार वैधानिक लेखा परिक्षक आणि संबंधित पक्षकारांचा समावेश असलेल्या संस्थेमार्फत वित्तीय धनकोंच्या निधीचा अपहार करण्यासाठी २०१३-१४ मध्ये सीडब्ल्युआयपी

च्या बिघाडाच्या स्वरूपात नुकसानीचे काल्पानिक बुकींग. वित्तीय वर्ष २०१३-१४ : भारती डिफेन्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (बीडीआयएल) कॅपिटल डब्ल्युआपी आणि बूक्ड लॉसेस मधून रु. २९१.२७ कोटी नाद्रुस्सी दाखविली सदर बिघाड हा मार्च, ०१३ मधील वहाब रियल इस्टेट प्रा. लि. मधील ५०% भाग धारणा धारण केलेले तिचे एमडी श्री. दिलीप ठाकूरदेसाई यांनी सही केलेला अहवाल लेखापरिक्षित खाते - एमईसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. नुसार स्वतंत्रे मुल्यांकनकाराद्वारे प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात आला होता.

वित्तीय वर्ष २०१०-११ आणि ११-१२ : भारती डिफेन्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ने खालील पक्षकारांना रु. ३१९.२९ कोटीचा अग्निमा दिल्या ज्या कॅपिटल वर्क इन प्रोग्नेस (सीडब्ल्युआयर्पा) शिर्षकाच्या अंतर्गत दाखविण्यात आल्या.

पक्षकाराचे नाव	वहाब रियल इस्टेट प्रा. लि.	बन्सुरी इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा. लि.	रमाकांत जाधव	प्रकाश आजगांवकर	विनित प्रकाश आजगावकर	देव लॅण्ड ॲण्ड हाऊसिंग लि.	एकूण
रक्कम कोटीत	१०९.८१	१६९.२७	१५.५०	१०.००	५.५०	१.००	३११.०९

. २७९.०९ कोटीची रक्कम वहाब रियल इस्टेट प्रा. लि., आणि बन्सुरी इन्फ्रा प्रोजक्टस् प्रा. लि., मध्ये प्राप्त झाली, ती बीआयडीएळ चे नियंत्रण आणि थेट प्रभावाच्या अंतर्गत आणि बीडीआयए कर्मचाऱ्यांच्या मालकीच्या विविध शेल कंपन्यांना पाठोपाठ हस्तांतरित करण्यात आली.

अ.क्र.	पक्षकाराचे नाव	रक्कम (रु. कोटीत)
१	विन्स ट्रेडिंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.	७२.५५
2	बिग स्केल शिपिंग प्रा लि.	१.००
ş	ग्लोरियस शिपिंग प्रा. लि.	३५.५०
γ	ग्रॅण्ड कमोडिटिज प्रा. लि.	१९.७५
ч	अमिष कुमार ट्रेडिंग प्रा. लि.	१५.००
Ę	सीवर्धी शिपिंग प्रा. लि.	80.00
b	स्प्लेडिड शिपिंग प्रा. लि.	४५.२५
۷	तेजल कामदार	۷.00
9	वेगा हाऊस कंपनी प्रा. लि. (डेल्टा हाऊसिंग कंपनी प्रा. लि.)	83.880
१०	पुष्पेश इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा. लि.	૦.૦૦૫૫
	एकूण	२७९.४५

दिली होती, ज्यामध्ये अंतिम लाभार्थी श्री. विजय कुमार आणि श्री. पी.सी. कपूर आहे, जे बीडीआयएलचे प्रवर्तक आणि एमडी आहेत. वरील नमुद सर्व सेल कंपन्यांचे आणि भारतीय डिफेन्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (बीडीआयएल) चे

वैधानिक लेखापरिक्षक एक आणि ते (म्हणजेच श्री. दिलीप ठाकूर देसाई) आहेत. सन २०१२-१३ मध्ये जीओएल फुजैराह (ग्रेट ऑफशोअर) ला आरआयजी व्ही-३५९

हस्तांतरणाकरिता मोबदला/अग्रिमांच्या बुक्स एंन्ट्रीज या काल्पानिक होत गेल्या पर्यायाने वित्तीय धनकोना नुकसान झाले. रु. ६२२.०० कोटी हे ०३.०२.२००६ आणि १५.११.२००८ दरम्यान विविध तारखांना व्ही ३५१

करिता मे. भारती डिफेन्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (बीडीआयए) जीओएल कडून अग्रिमा म्हणून प्राप्त झाले आणि सदर अग्रिमांच्या सापेक्ष रु. १०१५.८९ कोटी हे परत केल्याचे दर्शविण्यात आले होते. तथापि एक्साईज आणि कस्टम्स (जीओएल) ने केलेल्या तपासानसार रु. १२७ कोटी हे रु. १०१५.८९ करण्यासाठी ८ वेळा फिरविण्यात आले. विशेष अहवालात व्यवहार फसवा असल्याचे आणि रु. ५४ कोटीचा कर टाळण्यासाठी असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

पढ़े रु. १३२,०० कोटी आणि रु. १२३,०० कोटी (जहाज व्ही-४१९ आणि व्ही-४२१ करिता) ची रक्कम ग्रेट ऑफशोअर लिमिटेड (जीओएल) ला परत करण्यात आली. वरील सदर रक्कम त्याच दिवशी म्हणजेच २७.०७.२०२१ रोजी रु. १२७.०० फिरविण्यापूर्वी प्राप्त झाल्याच्या दिवशी परत करण्यात आली होती.

त्यानंतर बीडीआयएल चा स्वतःचा निधी असे भासविण्यासाठी फिरवित आणि देव्यात आली की बीडीआएल ला रु. १०१५.०० कोटी प्राप्त झाले.

कल्पानिक व्यवहार बाजूला केल्यावर हे स्पष्ट होते की, आरआयजी जी वित्तीय धनकोंची मिळकत होती ती त्याच व्यवस्थापनाचा (बीडीआयएलचे संचालक आणि ग्रेट ऑफशोअर लिमिटेड

पढ़े अग्रिमा ज्या वही-४१९ आणि वही-४२१ करिता कंत्राटाच्या सापेक्ष प्राप्त झाल्या होत्या त्या सुद्धा रु. २५५.०० कोटी रकमेच्या परत करण्यात आल्या. सदर जहाजे जवळपास ७४% पुर्ण झाली होती. तेथे सदर जहाजांच्या सापेक्ष कोणतीही रक्कम प्राप्त झालेली नाही. जो कामकाजाच्या सर्व साधारण भाग नाही म्हणन प्रदानाच्या वेळी प्राप्त होणे आवश्यक आहे.जी जीओएलला दिलेली प्रेफरन्शियल टिटमेंट दर्शविते

परिस्थिचा तपास लागु नये, जे व्यवस्थापनाचा फसविण्याचा उद्देश दर्शविते. संपूर्ण कंत्राटामध्ये एकुण रु. १७३३.८४ कोटीच्या धनकोंच्या तारणाची हानी झाली आहे. बुकींग लॉसेस कमी करणे आणि त्यानंतर निर्लेखित करणे आणि बनावट/अव्याच्या

. वलांमार्फत डब्ल्युआयपी (जहाज वस्तुसूची) ची काल्पानिक बांधणी करण्यात आले सन २००९-१० ते २०१२-१३ मध्ये कंपनी एकण रु. ३५२८.३६ कोटी पस्तकात डब्ल्यआयपी

सन २०१३-१४ मध्ये कंपनीने अपवादात्मक बाबी म्हणून निर्लेखित करण्याच्या व्यतिरिक्त रू

हिशोबाच्या पुस्तकात अशा जटील बाबी अशा पद्धतीने हाताळणी करण्यात आली आहे की मूळ

७१९.१८ कोटीची रक्कम पुस्तकात डब्ल्युआयपी (वाहन वस्तुसूची कमी केली)

(जहाज वस्तूसूची) वाढविले.

केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार आवश्यक वसुली कारवाई सुरु करेल. हेतुपुरस्सर कसुरवारांवरील कमिटी ऑफ एक्झिक्युटीव्हज (सीओई) च्या निर्देशांनुसार हे पत्र जारी केले

त्यामुळे कंपनीने धनकोचे दायित्व प्रदान करण्यास कसूर केली आहे आणि निधी वळवला/अपहार केलाआहे आणि ज्या विनिर्दिष्ट हेतुकारता वित्त सहाय्य घेतले होते त्यासाठी निधी वापरला नाही किंवा

आरबीआय मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे पालन करून जर तमची

इच्छा असेल तर ह्या पत्राच्या प्राप्तीच्या तारखेपासून १५ दिवसांत एक हेतुपरस्सर कसुरवार म्हणून तुमचे

खाते आणि तम्हाला बँकेने का वर्गीकत करू नये याबाबत हेतपरस्सर कसरवारांवरील रिव्ह्य कमिटीकडन विचार केला जाण्यासाठी तुम्ही तुमचे पुढील सादरीकरण पाठवू शकतात. किमटीने तुमचे सादरीकरण प्राप्त

झाल्यास हेतुपुरस्सर कसुरवार म्हणून वर्गीकृत करण्याबाबत ठरविण्यासाठी वैयक्तीक सुनावणी घेणे किंवा

कृपया ध्यानांत ठेवावे की, ह्या पत्राच्या प्राप्तीच्या तारखेपासून १५ दिवसांत एक हेतुपुरस्सर कसुरवार

म्हणून तुम्हाला घोषित करण्याच्या बँकेच्या इच्छेविरुद्ध तुमचे पुढील सादरीकरण/अभिवेदन प्राप्त झाले

नाही तर तुमच्याकडे सादर करण्यासारखे काही नाही असे समजून बँक पुढील कार्यवाही करून तुमच्या

खात्याचे वर्गीकरण हेतुपुरस्सर कसुरवार असे करेल. वर्तमान पत्रांत हेतुपुरस्सर कसुरवारांचे नाव आणि

छायाचित्र प्रसिद्ध करण्याचे अधिकार बँक राखून ठेवत आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी

सन २०१४-१५ मध्ये रु. १२.३५ डब्ल्यूआयपी कमी केली आणि रु. ५४१.७७ कोटी रकमेच्या

रु. ६४१.७५ कोटी रु. ६४१.७५ कोटी रकमेच्या अपवादात्मक बाबी म्हणून डब्ल्यूआयपी निर्लेखित

त्यामुळे २०१३-१४ ते २०१५-१६ दरम्यान निर्लेखित एकूण वस्तूसूची रु. १९८७.२४ कोटी होती.

वित्तीय धनकोंचा निधी दाभोळ जमीन संपादित करण्यासाठी वापरला आणि त्यानंतर संबंधित

पक्षकारांना वाईट हेतुसह हस्तांतरित करण्यात आला. • वित्तीय २००७-०८ मध्ये बीडीआयएल चे दाभोळ यार्डसाठी दाभोळमध्ये जमिन खरेदी करण्यासाठी

रु. ५.८५ कोटीची रक्कम प्रत्येकाला दिली त्यामुळे खरेदी ही ''दाभोळ लॅण्ड ॲक्विझिशन'' म्हणून

सीडब्ल्यूआयपी शिर्षकाच्या अंतर्गत दाखिवण्यात आली. वित्तीय वर्ष २००९–१० मध्ये जमिनीचा भाग ''दाभोळ लॅण्ड ॲडव्हान्स'' म्हणून सीडब्ल्यूआयपी

अंतर्गत दर्शविण्यात आली आणि रु. १.५५ कोटीची रक्कम भारती शिपिंग ऑण्ड ड्रेगिंग प्रा. लि. कडे

वित्तीय वर्ष २०१०-११ मध्ये जमीन ''दाभोळ लॅण्ड ॲडव्हान्स'' म्हणून सीडब्ल्युआयपी अंतर्गत

होती. रु. ६.५६ कोटीची एकूण जमीन संबंधित पक्षकारांना हस्तांतरित करण्यात आली होती.

सदर जमीन हस्तांतरणाद्वारे सीडीआयपी कडून निर्लेखित करण्यात आली आणि संबंधित पक्षकारांना

हिशोब बुकिंग करण्यात आली आणि संबंधित पक्षकारांचा हिशोब बुकींग एक्स्प्रेसेस बिल्सद्वारे तडजोड

अग्रिमांचे फजिंग - ओपनिंग क्लोझिंग बॅलन्स पुढे घेण्यासाठी धनकोला फसविण्याच्या हेतुने

दीप वॉटर सर्व्हिसेस प्रा. लि. आणि केईआय आरएसओएस मेरिटाईम लि. (संबंधित पक्षकार)

भारती डिफेन्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (बीडीआयएल) ने अनुक्रमे दीप वॉटर सर्व्हिसेस प्रा.

लि. आणि केईआय आएएसओएस मेरिटाईम लि. ला रु. ४९,०० कोटी आणि रु. २५,०० कोटीची रक्कम अग्रिम दिली. दीप वॉटर सर्ल्हिसेस प्रा. लि. च्या खाल्यात सदर अग्रिमा आणि काही खर्चाचा

समावेश आहे आणि ती ३१.०३.२०१२ रोजीस रु. ८८.३८ कोटीची क्लोजिंग बॅलन्स आहे.

केईआय आरएसओएस मेरिटाईमच्या खात्यात त्यावर्षी त्यांना दिलेल्या फक्त अग्रिमांच्या समावेश

आहे. सद्र क्लोजिंग बॅलन्स हा २०१२-१३ (०१.०४.२०१२) च्या ओपनिंग बॅलन्समधून

रक्कम (रु. कोटीत)

२.३७

४९.००

4.38

११.००

१२.१३

१३.००

११.००

१०.४३

??8.?8

दिलेली रक्कम (रु. फक्त कोटी)

२०१५-१६ २०१६-१७ एकूण

0.38

0.08

१.८७ २.४६ ४.३३

6.03

०.०१

0.08

०.४६

०.१०

६.९३ ७.९२ १४.८५

8.88 9.99

०.६७

0.86

0.09

0.08

0.0₹

0.009

0.02

0.06

0.07

१.२३

0.02

०.१२

३.५२

0.33

०.१४

०.०६

6.03

60.0

0.009

0.02

0.60

0.07

उपकंपन्या आणि संबंधित पक्षकारांमार्फत वित्तीय धनकोंच्या निधिचा अपहार करण्यासाठी मत्ता

तपशिल

२००७–११ कालावधी करिता भारती मेरिटाईम सर्व्हिसेस ला इक्विपमेंट

जहाज खरेदी करण्यासाठी भारती मेरिटाईम प्रा. लि. ला प्रदान

२००७-११ कालावधीकरिता ग्रेट ऑफशोअर लि. ला इक्विपमेंट

स्ट्रिडफास्ट शिपिंग प्रा. लि. ला इक्विपमेंट भाड्याने घेण्याचे प्रभार

गुलटेअर एनर्जी प्रोजेक्टस् प्रा. लि. ला इक्विपमेंट भाड्याने घेण्याचे प्रभार

भारत डिफेन्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (बीडीआयएल) ने रु. २३.७० कोटी मात्र किंमतीचे जहाज

खरेटी करण्यासाठी स्टिडफास्ट शिपिंग पा. लि. ला. ह. २२.१३ कोटीची रक्कम आणि ह. १३.०० कोटीचे

मात्र किंमतीच्या जहाजाकरिता गुलटेअर एनर्जी प्रोजेक्ट प्रा. लि. ला रु. २१.४३ कोटी चुकते केले. हा

पुराव आहे क जहाजे वेगवेगळ्या हाती ठेवण्यात आली ज्यामुळे बीडीआयएलला इक्विपमेंट भाडे

वित्तीय धनकोला झालेल्या मोठ्या तोट्यामुळे बँक हमीला आवाहन करण्यासाठी कंत्राट

नॉर्वेजियन शिपिंग (जीओएलची १००%) उपकंपनी आणि बीडीआयएल जहाज व्ही-३९८ च्या

बांधकामासाठी कंत्राट केले. नॉर्वेजियनने रु. ५८.०० कोटी (\$१३.१७ मिलियन युएसडी) प्रदान केलेल

आणि बीडीआयएल ने \$१३.५७ मिलियन युएसडी करिता बीजी जारी केली. नॉर्वेजियनने जहाजाच्या डिझाईन मध्ये त्रुटी असण्याच्या संदर्भात बीडीआयएल विरोधात लवाद दाखल केला. त्यानंतर लवादाने

२२.०६.२०२१ रोजी कोणत्याही दंडाशिवाय जहाज व्ही-३९८ बीडीआयएल ला २४० दिवसांच्या

बीडीआयएल ने रु. १८२.०० कोटी करिता लवादाने परवानगी दिलेल्या वेळेत १२.११.२०१२ रोजी

कोणतेही पढील प्रदान प्राप्त झाल्याशिवाय नॉर्वेजियन ला जहाज व्ही-३९८ सोपविले. नॉर्वेजियनने एकण

रु. २६४.४२ कोटी (रु. १८२.०० कोटी + ८२.४२ कोटी) रु. ८२.४२ कोटी रकमेसाठी ०१.०८.२०९३

रोजी बीजी ला आवाहन सुद्धा केला. त्यामुळे रु. १८२.०० कोटी किंमतीचे जहाज जे वित्तीय धनकोंची

लक्षनिय प्रभाव आणि हितसंबंध असलेल्या बीडीआयएल चे मुख्य व्यवस्थापकीय व्यक्तीमधील पक्षकार

आणि संबंधित पक्षकारांना २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये प्राधान्याने प्रदान सन २०१५-१६

आणि २०१६-१७ दरम्यान केलेल्या सल्लागार इ. च्या क्षमतेत काम करणाऱ्या पक्षकारांना प्राधान्याने

मालमत्ता होऊ शकली असती ती आता त्रयस्थ पक्षकारांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

पश्रकाराचे नाव

टेक्निक्स इंजिनियरिंग सिस्टम्स प्रा. लि. (पार्थो

सारा सॅम्युअल (पी.व्ही. सॅम्युअल यांची पत्नी)

व्हीएजी मॅनेजमेंट ॲण्ड आयटी कन्सल्टिंग सर्व्हिसे

प्रा लि. (अभिषेक सिन्हा संचालक)

निधी इतर मालमत्तेच्या स्वरूपात युनिटकडे उपलब्ध नाही.

बर्मन रॉय हे टेक्निक्स येथे संचालक आहेत

गुलटेअर एनर्जी प्रोजेक्ट प्रा. लि. ला सिक्युरिटी डिपॉझिटरी

प्रभाराच्या अंतर्गत संबंधित पक्षकारांकडे निधीचा अपहार करणे शक्य होईल.

स्वीकारतेवेळी आवश्यक रितसर तपास केलेला नाही.

वेळेचा निवाडा दिला.

प्रदानाचा सारांश खाली दिला आहे.

२ पॅथो बर्मन रॉय

७ अभिषेख सिन्हा

१२ ओ.पी. सक्सेना

विजय कुमार

१३ पी.सी. कपूर

८ जयंती सिन्हा

पिंकी शिपयार्ड प्रा. लि.

पी.व्ही. सॅम्युअल

९ गुलेटअर एनर्जी प्रोजेक्टस् प्रा. लि

११ व्हीएपी कन्सलटींग सर्व्हिसेस

दर्शविण्यात आली आण रु. ५.०१ कोटीची रक्कम संबंधित पक्षकारांना हस्तांतरित करण्यात आली

अपवादात्मक बाबी म्हणून डब्ल्युवायपी सुद्धा निर्लेखित केली.

हस्तांतरित करण्यात आली होती.

फसवणुकीने काढून टाकण्यात आला आहे.

गाड्याने घेण्याचे प्रभार

गाङ्याने घेण्याचे प्रभार

स्तांतर करणे आणि भाडेपट्ट्याने त्यांच्याकडून परत घेणे.

४ स्ट्रिडफास्ट शिपिंग प्रा. लि. ला सिक्युरिटी डिपॉझिट

६ भारती-X खरेदीकरण्यासाठी हर्षा इन्फ्रास्ट्रक्चरला प्रदान

यांना देण्यात आला

हे तुमच्या माहितीसाठी आहे.

डेप्युटी जनरल मॅनेजर बँक ऑफ बडोदा

#### च्या वतीने आणि करिता सही/-सही / – मयत सुरेश रघु शेट्टी

करावा.

सीएचएस लि.

# दिनांक : १०-०८-२०२१ जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशिल श्री. देवांशु व्ही. शेठ हे फ्लॅट क्र. १०१-ए, 'डी' विंग, वृंदावन सीएचएस लि. म्हणून ज्ञात इमारत, बोरसापाडा रोडलगत, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९७ चे सभासद आणि मालक आहेत.

श्रीम. सरोज व्ही. शेठ या फ्लॅट क्र. १०१-बी, 'डी' विंग, वृंदावन सीएचएस लि. म्हणून ज्ञात इमारत पाडा रोडलगत, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९७ च्या सभासद आणि मालक होत्या. सदर फ्लॅट क्र. १०१-बी च्या मालकीण श्रीम. सरोज व्ही. शेठ यांचे टि २६ ०३ २००९ ग्रेजी निधन याले

याद्वारे सूचना देण्यात येते की, उपरोक्त सभासद हे फ्लॅ क्र. १०१-ए आणि १०१-बी, 'डी' विंग, वृंदावन सीएचएस लि. म्हणून ज्ञात इमारत, बोरसापाड रोडलगत, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९५ धारक परिसरामधील आणि त्यावरील असलेल्या हक गमाधिकार आणि हितसंबंधांच्या अनुषंगाने आणि वृंदावन सीएचएस लि. च्या भांडवलामधील विभिन्न क्र . ५८१ ते ५९० धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ०९ मध समाविष्ट १० शेअर्सचे हक्कदार होते. उपरोक्त मुळ शेअ प्रमाणपत्रासह फ्लॅट क्र. १०१-ए च्या संदर्भात डिंपर रिल्टर्स प्रा. लि. आणि १) श्री. गौरव एम. शाह आणि २ श्री. सौमिल एम. शाह यांच्यादरम्यान झालेला आपि निष्पादित मुळ करार दिनांक १३.०२.२००४ यास मदांक शल्क आणि नोंदणी पावती न सापडण्यासारखं ु हरविली, गहाळ झाली आहे आणि आजपर्यंत सापडली

कोणत्याही व्यक्ती/क्तींना सदर फ्लॅटच्या संदर्भातीव सदर मुळ शेअर प्रमाणपत्र आणि मुळ करार दिनांव १३.०२.२००४ च्या संदर्भात कोणताही दावा, हक्ष गमाधिकार आणि हितसंबंध जसे की, विक्री, बक्षिस अदलाबदल, गहाण, प्रभार, भाडेपट्टा, गहाणतारण धारणाधिकार, उत्तराधिकारी किंवा कोणत्याही इत बाबीमध्ये दावा असल्यास सदर निम्नस्वाक्षरीकारांन याखालील पूरविलेल्या पत्त्यावर सदर फ्लॅट क्र. १०१-। आणि १०१-बी मध्ये त्याच्या/तिच्या/त्यांच्य दाव्याच्या पुरकमध्ये तशा कागदपत्र आणि इत पुराव्यांच्या प्रतींसह या सूचनेच्या प्रसिद्धीच्य तारखेपासन १५ दिवसांच्या आत कळविणे आवश्य आहे. जर उपरोक्त वेळेत कोणतेही आक्षेप प्राप्त झाल्यास. असे समजले जाईल की. सदर फ्लॅटच्य . संदर्भातील सदर मुळ शेअर प्रमाणपत्र आणि मुळ करार तेथे कोणतेही दावेदार नाहीत आणि माझे अशील सद फ्लॅटसह व्यवहार करण्यासाठी मुक्त असतील.

दिनांक: १०.०८.२०२१ स्मिता आर. घाडी वकील उच्च न्यायालय, मुंबई दकान क्र. ७६/इएमपी७५/फेज ४, ठाकुर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

# हिंदुस्तान मिल्स लि.

(सीआयएन : एल १७१२१ एमएच १९०४ पीएलसी ०००१९५) नोंदणीकृत कार्यालय: शिवसागर इस्टेट ''डी'' ब्लॉक, ८वा मजला, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८ दूरध्वनी : ०२२ ६१२४०७००

■ ई-मेल : contact@hindoostan.com ■ www.hindoostan.com

## ११७वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सूचना देण्यांत येते की, हिंदुस्तान मिल्स लिमिटेच्या (''कंपनी'') सभासदांची ११७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, ०८ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ११.३० वा. एका सामाईक ठिकाणी भासदांच्या प्रत्यक्षे उपस्थितीशिवाय कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या प्रमोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या १३ जानेवारी -२०२१ च्या ननरल सर्क्युलर क्र. ०२/२०२९ व सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') च्या १५ २०२१ च्या सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयओर/पी/२०२१/१ अनुपालनांत व्हिडिओ कॉन्फरिन्संग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'' मार्फत होईल. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, शुक्रवार, ०६ ऑगस्ट, २०२१ ह्या लाभस्थान तारखेस ज्यांची नावे सभासदांच्या/दिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असतील आणि ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवले असतील त्या ाभासदांना फक्त इलक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली जाईल. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये हजर राहन सहभागी होऊ शकतात.

. एजीएममध्ये सामील होण्याचे निर्देश आणि रिमोट ई-व्होटींगने सहभागी होण्याची किंवा ई-व्होटीगने सहभागी ण्याची किंवा एजीएम मध्ये ई-व्होटीग मार्फत मत देण्याची पध्दत एजीएमच्या सूचनेत दिली जाईल. व्हीसी/ओएव्हीएम सविधे मार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत . णसंख्या पूर्ततेसाठी हिशोबात धरले जाईल. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.hinpostan.com आणि बीएसई लिमिटेडची www.bseindia.com येथे आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची वेबसाईट https://www.evotingindia.com वर सुध्दा उपलब्ध केली जाईल. रिमोट ई–व्होटीग आएि एजीएम मध्ये ई–व्होटींगची सोय करण्याकरिता सीडीएसएल शी आवश्यक व्यवस्था केली आहे.

ज्या सभासदांनी त्यांचे ई–मेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत त्यांनी कृपया ई–कम्युनिकेशन्स प्राप्त करण्याकरित कंपनी/कंपनीचे रजिस्ट्रार ॲड ट्रान्स्फर एजंट (आरटीए) यांच्याकडे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवावेत ई-मेल ॲडेस नोंदवण्यासाठी सभासदांनी खालील कृती करावी :

ज्या सभासदानी प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण केले असतील आणि त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस अद्ययावत केले नसतील त्यांनी कृपया सभासदाचे नाव आणि पत्ता नमूद केलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत. पॅनकार्डची स्व-स्वाक्षांकित प्रत. सभासदाच्या पत्त्याच्या पष्ठ्यर्थ कोणत्याही दस्तावेजाची (उ.दा.ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) स्वसाक्षांकित प्रतीसह helpdesk@computechsharecap.in येथे आरटीएल किंवा comptaint@hindoostan.com येथे कंपनीला लेखी कळवन त्यांचे ई-मेल ॲडेसेस अद्ययावत करावेत

डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिंपटसकडे कपया त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवावे/अद्ययावत करावेत. तभासदानी कृपया एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व टीपा आणि विशेषकरुन एजीएममध्ये सामिल ोण्यासाठीचे निर्देश, रिमोट ई-व्होटीग आणि एजीएममध्ये ई-सेटींग मार्फत मत देण्याची व

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची पध्दत काळजीपुर्वक वाचावी. हजर राहण्याची पध्दत काळजीपुर्वक वाचावी पुढे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि ाशासन) नियम, २०१४ ला अनुसरुन सभासदांची नोंदवही सोमवार, ०६ सप्टेंबर, २०२१ ते बुधवार, ०८ तप्टेंबर, २०२१ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन)

हिंदस्थान मिल्स लिमिटेड साठी कौशिक कपार्स कंपनी सेक्रेटरी ठिकाणः मुंबई

# TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

एलफिन्स्टन बिल्डिंग, १० वीर नरिमन रोड, मुंबई-४०० ००१. द्र.: ९१ २२ ६६६५ ८२८२ फॅक्स ९१ २२ ६६६५ ७९१७

सीआयएनः एल६७२००एमएच१९३७पीएलसी००२६२२ ईमेलः ticl@tata.com वेबसाईटः www.tatainvestment.com

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण (रु. कोटीत)

अलिप्त एकत्रित संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही संपलेले वर्ष अलेखापरीक्षित लेखापरीक्षित अलेखापरीक्षित लेखापरीक्षित ३०.०६.२०२१ 30.08.2020 ३१.०३.२०२१ 39.03.7079 30.08.2028 30.08.7070 ३१.०३.२०२१ ३१.०३.२०२१ १ एकूण उत्पन्न 63.40 २१.८५ २४.७३ १४०.१६ ६१.९८ 38.00 30.98 १६३.२७ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा ६७.६४ १५.६० 20.84 १२०.०१ ५७.१६ २१.६३ ६.८२ १६७.४२ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा ६४.६६ १२.३८ १६.५१ 43.69 १५४.६३ १०८.८३ 86.80 2.60 कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर नफा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) १५८६.३८ १२४१.२३ १३२२.८७ ६२२७.३२ १५७५.०९ १२४६.८० १३१०.९१ ६२७३.७३ समभाग भांडवल ५०.६० ५०.६० ५०.६० 40.60 40.40 ५०.६० इतर इक्विटी (राखीव) ξ १४०५९.६१ १४१८८.३७ ७ प्रति भाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी व नंतर) (प्रत्येकी रु. १०/- चे) मुलभूत/सौम्यिकृत (रु.) १२.७८ 2.84 3.28 28.48 १०.६४ 3.49 30.88

टापा	:	रोजीस			
۶.		३०.०६.२०२१	३०.०६.२०२०	३१.०३.२०२१	
	एकूण इक्विटी (करोत्तर) (रु. कोटीत)	१५६९६.५९	९२१५.१९	१४,११०.२१	
	प्रति भाग एकूण इक्विटी (करोत्तर)	३१०२.००	१८२१.००	२७८९.००	

२. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज च्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com व त्याच प्रमाणे कंपनीची वेबसाईट www.tatainvestment.com वर उपलब्ध आहे.

> टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (नोएल एन. टाटा)

अध्यक्ष डीआयएन: ०००२४७१३

मुंबई, ९ ऑगस्ट, २०२१